



Hindustan Hardy Limited

(Formerly known as Hindustan Hardy Spicer Limited)

Regd.Office & Plant.

Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad,
Nashik-422 010. Maharashtra, INDIA.

Tel : (0253) 2382118
TeleFax : 91-0253-2382528
Website : www.hhardys.com
CIN : L29300MH1982PLC028498

August 18, 2023

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Srip code: 505893

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding publication of Notice to Shareholders before the dispatch of Notice of Annual General Meeting and Annual Report of the Company, published in "The Free Press Journal (English Language)and Navashakti (Marathi language) on Friday 18th August, 2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,
For HINDUSTAN HARDY LIMITED

SUNITA

BABAN NISAL

Digitally signed by
SUNITA BABAN NISAL

Date: 2023.08.18

10:29:27 +05'30'

Sunita Nisal
Company Secretary & Compliance Officer
ACS: A49122

PUBLIC NOTICE

This is to inform to all that the Ministry of Environment, Forest and Climate Change (issued by the State Level Environment Impact Assessment Authority (SEIAA), Maharashtra) have accorded Environmental Clearance for our project for proposed development of commercial cum residential building on New S. No./Old S. No./H. No. 221/564/1,3,4A, 4B, 8, New S. No./Old S. No./H. No. 220/565/1,4,6,7,8,9,10, New S. No./Old S. No./H. No./267/567/1,2/1, New S. No./Old S. No./H. No./245/579/1A,1B,2,3A,3B,3C,4,5,6,7,8, New S. No./Old S. No./H. No. 222/580/1,2,6 At Village Bhayander, Tal. & Dist. Thane-401101, Maharashtra bearing file No. SIA/MH/MIS/64368/2021 and EC Identification No. EC22B039MH110258 dated 03 August 2022. Copy of said Clearance Letter can be seen on the website at <http://parivesh.hic.in>

M/S. SPAN DEVELOPERS
Sd/-
Partner
115, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai-400021

**BEFORE THE HON'BLE ARBITRATOR
APPOINTED UNDER THE POWERS DELEGATED
BY CENTRAL REGISTRAR, NEW DELHI
(U/S 84 of the Multi State Co-operative Societies Act, 2002)
ARBITRATION CASE NO. ARB / NKG/SB/ SPK / 042 OF 2023**

NKGSB CO-OPERATIVE BANK LTD.
Having its registered office at,
361, LAXMI SADAN, V. P. ROAD, GIRGAUM,
MUMBAI-400 004.

.....Disputants

V/S

.....Opponents

Mr. Samson Simon Wankhade & Ors.
To,

1. Mr. Samson Simon Wankhade
(Opponent No. 1)
Plot No. 21/1, Gulmohor Colony,
N-5, Community Centre, N-5 CIDCO,
Aurangabad-431001.

AND

Plot No. 15-A, Gut No. 7, Radhanagari,
Shaskiya Wahan Chalak va Yantriki Gruha
Nirman Sanstha Maryadi, Naigavhan,
Palthan, Aurangabad-431001.

2. Mrs. Seema Samson Wankhade
(Opponent No. 2)
Plot No. 21/1, Gulmohor Colony,
N-5, Community Centre, N-5 CIDCO,
Aurangabad-431001.

AND

Plot No. 15-A, Gut No. 7, Radhanagari,
Shaskiya Wahan Chalak va Yantriki Gruha
Nirman Sanstha Maryadi, Naigavhan,
Palthan, Aurangabad-431001.

3. Mr. Aleem Hameed Shaikh
(Opponent No. 3)
House No. 125/3, Near Hotel Good Luck,
Nashik Road, Mitmita, Aurangabad-431007.

WHEREAS NKGSB Co-op. Bank Ltd., Mumbai has instituted the above Arbitration case under Section 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 against you. The Disputants have sought the following reliefs :-

- Adjudicating the present dispute under Sec.84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 and to declare that the Opponents are jointly and severally liable to pay to the Disputants an amount of Rs. 18,36,40/- together with further interest thereon from 01/07/2023 till payment, interest being compounded every month and that
- For such further and other reliefs to be granted as may be necessary in the ends of justice.

You are hereby summoned to appear before me in my Chamber at Gokul Niwas, 1st Floor, Ranade Road, Near Railway Station, above Big Sale Shop, Dadar (W), Mumbai-400 028 in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer all material questions relating to the Arbitration case on such questions on **28th Day of August, 2023 at 11.00 a.m.** and further to answer the claim in the Arbitration case.

TAKE NOTICE that in default of your appearance on the day, time and place before mentioned herein above, the Arbitration case will be heard and determined in your absence.

Given under my hand and seal this 7th day of August, 2023.

(S. P. Kulkarni)
ARBITRATOR

HINDUSTAN HARDY LIMITED

Registered Office: Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik, Maharashtra - 422010.
CIN: L29300MH1982PLC028498 Website: www.hardys.com
Email: co@hardys.com, Tel No: 0253-2382100 Fax No: + 0253-2382528

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO
41st ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Friday, 15th September 2023** through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in compliance with the General Circular dated May 5, 2020 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 read with circular dated January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circulars. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.hardys.com and websites of BSE Limited i.e. at www.bseindia.com and also on the website of National Depositories Services Limited (NSDL) <https://www.evoting.nsdl.com>

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred as e-voting). The Company has engaged the services of National Securities Depository Limited, for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository, may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered at the earliest as follows:

- Shares in Physical Mode: Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), ADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/S Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorp.com / Company at www.satellitecorp.com (Kindly click the following link to download the form: <http://www.satellitecorp.com>/Shares in Dematerialized Mode: please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), ADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) to M/S Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at www.satellitecorp.com (Investor services/kyc updation) / Company at co@hardys.com, for sending the notice through email and also get the details updated in your demat account for future purpose.

The Board of Directors has recommended for consideration of the Shareholders a dividend of Rs 2.20 per share (22%) on face value of Rs 10 each for the year ended 31st March, 2023. Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 13th September, 2023, to Friday, 15th September, 2023, (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and Dividend. The Dividend, if approved, will be payable to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as under, subject to deduction of tax at source where applicable:

In respect of shares held in physical form - to all members, after giving effect to valid transmission and transposition in respect of valid requests lodged with the Company as on close of business hours on Tuesday, 12th September 2023.

In respect of shares held in electronic form - to all beneficial owners of shares as on the close of business hours on Tuesday, 12th September 2023 as furnished by Depositories for this purpose.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. Shareholders are also requested to refer to the Notice of the AGM for more details on process to be followed from their side, if any, in this regard.

Update of PAN and other details: - As required under SEBI Circulars dated November 3, 2021 and December 14, 2021, the Company has sent individual letters to all the Members holding shares of the Company in physical form for furnishing their PAN, KYC and Nomination details. Members holding shares of the Company in physical form are requested to go through the requirements hosted on the website of the Company at https://www.hardys.com/investors/other-information/SEBI_Circular_No_SEBIHO/MIS/64368/2021-PoD-1PCIR202337_dated_16-03-2023.pdf furnish the requisite details. Please note that non-compliance with above requirements, your shares held in physical mode will be frozen effective from 01st October, 2023 unless any further extension is received from SEBI.

For Hindustan Hardy Limited

Place: Nashik
Dated: August 18, 2023

Sunita Nisal
Company Secretary
ACS: A49122

BRIHANMUMBAI
MAHANAGARPALIKA

CORRIGENDUM

This is with reference to the Notice vide PRO/1276/ADV/2023-24 published by 'Mr. Sunil Sonawane, Advocate and Law Officer on behalf of BMC in The Free Press Journal dated 15/08/2023 on page No. 6, wherein the Title of notice be read as PUBLIC NOTICE instead of TENDER NOTICE'.

Sd/-
(Mr. Sunil Sonawane)
Advocate and Law Officer
For Municipal Corporation of
Greater Mumbai

Avoid Self Medication

SPEARHEAD METALS AND ALLOYS LIMITED

Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) -400604.
Tel No. 02271191000 • Email ID: compliances@ladam.in
CIN No. U27109MH1990PLC056088

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING
TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC)/ OTHER
AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and General Circular No. 11/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs, the Annual General Meeting ('AGM') of the members of Spearhead Metals And Alloys Limited will be held on **Friday, 15th September, 2023 at 12:00 noon** through video conferencing facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

The AGM Notice will be available on the CDSL website www.evotingindia.com.

No hard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following manner:

For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to: support@purvashare.com keeping cc to: compliances@ladam.in

- A signed request letter mentioning your name, folio number and complete address
- Self-attested scanned copy of the PAN Card, and
- Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.

For and on behalf of Spearhead Metals And Alloys Limited

Sd/-
Sameer More
Director
DIN: 08259314

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324
Registered Office: Textile Mill Area, Station Road,
Mandsaur (M.P.)-458 001 Phone: 07422-234999
e-mail: csmidindia@gmail.com
website: www.midindiaindustries.com

Notice of 32nd Annual General Meeting to be held through
VC (Video Conferencing) / OAVM (Other Audio Visual Means)

This is to inform that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Mid India Industries Limited ("the Company") will be held on **Monday, 18th September, 2023 at 2.00 P.M. (IST)**, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the 32nd AGM.

The 32nd AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 followed by Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 Issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 followed by SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), permitting the holding of AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). If you have not registered your email address with the Company / Depository Participant(s) you may please follow below instructions for registering / updating your email addresses:-

Physical Holding	Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company / RTA are requested to update their email addresses by email to Company / RTA alongwith the copy of the signed request letter in ISR-1 mentioning the name, folio number and address of the member, self attested copy of PAN Card and any of document (eg: Aadhar, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the member.
Demat Holding	Please update your email ID with your respective Depository Participant (DP).

Members may note that the Notice of 32nd AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be available on the Company's Website at www.midindiaindustries.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice of 32nd AGM will also be available on the website of CDSL at www.evotingindia.com.

The members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-voting/ e-voting during the AGM. The detailed procedure of remote e-voting/ e-voting during the AGM by Members holding shares in Physical mode and members, who have not registered their email ID with the Company, is provided in the AGM Notice.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

By order of the Board
For Mid India Industries Limited
Sd/-
Shailendra Agrawal
Company Secretary and Compliance Officer
FCS-12104

Date: 18.08.2023
Place: Indore

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that a notice under section 13 of the Limited Liability Partnership Act, 2008 will be sent to the Registrar office by **EARTHA & MACKINTOSH GLOBAL PARTNERS LLP** for seeking confirmation for change of Registered Office from state of Maharashtra to state of Karnataka . Any person whose interest is likely to be affected by the proposed shifting of registered office from the state of Maharashtra to Karnataka may intimate to the Registrar with 21 days of the date of publication of this notice, the nature of interest and grounds of opposition, if any, with copy to the EARTHA & MACKINTOSH GLOBAL PARTNERS LLP at the registered office mentioned below. Dated: 18/08/2023
Mumbai

For **EARTHA & MACKINTOSH GLOBAL PARTNERS LLP (LLPIN: AAX-4678)**
V Hariharan Iyer
Designated Partner
DIN: 08095879
e-mail: earthahar@gmail.com
Registered Office : A 119, Floor 1st,
Plot 8 PT, B 8, A Wing BGTA Beas
Premises Co Op Soc., Truck
Terminal, Antop Hill, Mumbai
400037, Maharashtra

मराठी मनाचा
आवाज

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that, the Original Copy of the Agreement for Sale Dt. 21/04/2003, registered under Regi. No. TNN5-2433/2003 by and between Rajiv Sadanand Dhuri (Transferor) and Hisamuddin Husain Miyan (Transferee) in respect of the Flat No. 202, 2nd Fl., Ratnmal Apartment, Takoli Mohalla, Station Road, Kalwa, Thane-400605 is lost, misplaced and not traceable. If any person found the original copy of the said Agreement is/are hereby requested to make available the same and inform to the undersigned within seven days from the date of this Public Notice.
Dt. 18/08/2023

Adv. Deepak Thakur,
Add. 101, Hillview Society,
Dindoshi, Goregaon (E),
Mumbai 63.

NASHIK MUNICIPAL CORPORATION
SEWORAGE MECHANICAL DEPARTMENT
E TENDER NOTICE NO - 12/2023-24

Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for E-TENDER NOTICE NO 12/2023-24. The detailed tender notice, document would be available from 18/08/2023 on www.mahatenders.gov.in

Sd/-xxx
Superintending Engineer (Mech)
Nashik Municipal Corporation

यूनियन बँक Union Bank of India

Asset Recovery Management Branch
Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001,
Website Address: <https://www.unionbankofindia.co.in>
Email - ubin0553352@unionbankofindia.bank

CORRIGENDUM

For E-Auction Sale Notice published in Free Press Journal & Nav Shakti (Mumbai Edition) on 13.08.2023 for E- auction dated 29.08.2023 in account of M/s. Shivneri Pashu Pakshi Khadya Udyog Pvt. Ltd., Lot No. 42, Reserve Price should be considered as Rs. 1,25,00,000.00 and EMD amount would be Rs. 12,50,000.00. All other terms and conditions of the Auction Notice continue & remain the Same.

Place: Mumbai
Date: 17.08.2023

Centerac Technologies Limited

[CIN: L17231MH1993PLC071975]
Regd. Office: 307, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021
Tel.: 022-22825252 / 22826412; Fax: 022-22023563;
Website: www.centerac.in; Email id: info@centerac.in

ANNUAL GENERAL MEETING OF CENTERAC TECHNOLOGIES LIMITED
TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC)/OTHER AUDIO
VISUAL MEANS ("OAVM")

- Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of Centerac Technologies Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, 26th September, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021 and 20/2021 dated December 8, 2021 read with other relevant Circulars, including General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and relevant SEBI Circulars to transact the businesses as set out in the Notice.
- In compliance with the above MCA circulars, copies of the Notice of the AGM will be sent to all the shareholders whose email addresses are registered/available with the Company/Depository Participants. Shareholders holding shares in dematerialization mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participant. Shareholders holding Shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with Company's Registrar and Transfer Agent Link Intime India Private Limited, Unit: Centerac Technologies Limited, C - 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Phone No. (022) 4918 6000, Fax No. (022) 4918 6060, Email - mlhelpdesk@linkintime.co.in, website: www.linkintime.co.in or to the Company at investors@centerac.in.
- The Notice of AGM will also be available on Company's website www.centerac.in; BSE Limited's website www.bseindia.com and the website of Central Depository Services (India) Limited's i.e. www.evoting.nsdl.com.
- Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the ordinary businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.centerac.in for such details.
- The Notice of AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable Laws on their email addresses shortly.

For CENTERAC TECHNOLOGIES LIMITED

Sd/-
Ashwani Kumar Singh
Managing Director
DIN: 03388771

Date: 17th August, 2023
Place: Mumbai

BEFORE THE HON'BLE ARBITRATOR
APPOINTED UNDER THE POWERS DELEGATED
BY CENTRAL REGISTRAR, NEW DELHI
(U/S 84 of the Multi State Co-operative Societies Act, 2002)
ARBITRATION CASE NO. ARB / NKG/SB/ SPK / 047 OF 2023

NKGSB CO-OPERATIVE BANK LTD.
Having its registered office at,
361, LAXMI SADAN, V. P. ROAD, GIRGAUM,
MUMBAI-400 004.

.....Disputants

V/S

.....Opponents

Mr. Malik Hanif Kureshi & Ors.

To,
1. Mr. Malik Hanif Kureshi
(Opponent No. 1)
Gat No. 69, Plot No. 32, Datta Nagar,
Ambad, Nashik-422010

2. Mrs. Sana Malik Kureshi
(Opponent No. 2)
Gat No. 69, Plot No. 32, Datta Nagar,
Ambad, Nashik-422010.

3. Mr. Yogesh Jayram Warule
(Opponent No. 3)
Flat No. 11, Atharva Paradise,
Datta Nagar, Ambad, Nashik-422010.

WHEREAS NKGSB Co-op. Bank Ltd., Mumbai has instituted the above Arbitration case under Section 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 against you. The Disputants have sought the following reliefs :-

- Adjudicating the present dispute under Sec. 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 and to declare that the Opponents are jointly and severally liable to pay to the Disputants an amount of Rs. 4,10,400-85 together with further interest thereon from 01/07/2023 till payment, interest being compounded every month and that.
- For such further and other reliefs to be granted as may be necessary in the ends of justice.

You are hereby summoned to appear before me in my Chamber at Gokul Niwas, 1st Floor, Ranade Road, Near Railway Station, above Big Sale Shop, Dadar (W), Mumbai-400 028 in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer all material questions relating to the Arbitration case on such questions on **28th Day of August, 2023 at 11.00 a.m.** and further to answer the claim in the Arbitration case.

TAKE NOTICE that in default of your appearance on the day, time and place before mentioned herein above, the Arbitration case will be heard and determined in your absence.

Given under my hand and seal this 7th day of August, 2023.

(S. P. Kulkarni)
ARBITRATOR

Place: Nashik

FCI sells 1,52,000 tn
wheat in e-auction

INFORMIST / New Delhi

The Food Corp of India sold 1,52,000 tn of wheat in open markets across regions in its eighth e-auction on Wednesday. It also sold 8,300 tn of rice in open markets, according to official data from the agency.

The agency had put up 206,000 tn of wheat for sale, and 312,000 tn of rice from its depots spread across the country.

The government is

